

मा.राज्यपाल महोदयांच्या दि.२९.८.२०१९ च्या
अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा)
१७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन शुध्दीपत्रक क्र. बीसीसी २०१८/प्र.क्र.४२७/१६-ब
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०००३२.
दिनांक : २८ फेब्रुवारी, २०२३.

वाचा : सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय समक्रमांक दि. ०१.०२.२०२३

शासन शुध्दीपत्रक:-

संदर्भाधीन शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट “अ” व परिशिष्ट “ब” मध्ये
सुधारणा करून याद्वारे सुधारीत परिशिष्ट “अ” व “ब” विहित करण्यात येत आहे.

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२३०२२८१४५१२३३९०७
असा आहे. सदर शासन शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत
आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अर्चना तामोरे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव
३. मा.उप मुख्यमंत्री यांचे सचिव
४. सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव
५. मा.विरोधी पक्ष नेता, विधान परिषद
६. मा.विरोधी पक्ष नेता, विधान सभा
७. सर्व विधान सभा सदस्य/ विधान परिषद सदस्य
८. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
९. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग

१०. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान परिषद)
११. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान सभा)
१२. सर्व विभागीय आयुक्त
१३. सर्व जिल्हाधिकारी
१४. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
१५. प्रबंधक, उच्च न्यायालय, मुळ शाखा, मुंबई
१६. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई
१७. प्रबंधक, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१८. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई, नागपूर, औरंगाबाद
१९. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
२०. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई
२१. सचिव, राज्य माहिती आयोग, मुंबई
२२. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
२३. राज्यातील सर्व महामंडळे आणि उपक्रम यांचे व्यवस्थापकीय संचालक
२४. सर्व महानगरपालिकांचे आयुक्त
२५. सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषदा/नगरपालिका
२६. संचालक, समाजकल्याण, पुणे
२७. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
२८. संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
२९. संचालक, सेवायोजन, मुंबई
३०. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर
३१. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर
३२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
३३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
३४. सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख
३५. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन मुंबई
३६. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची मध्यवर्ती कार्यालये, महाराष्ट्र राज्य
३७. निवड नस्ती, कार्यासन १६-ब.

परिशिष्ट "अ"

अधिसूचित क्षेत्रामधील गावामध्ये जेथे अनुसूचित जमातीची लोकसंख्या २५% ते ५०% पर्यंत आहे, अशा गावातील ५०% पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यासाठी आरक्षण व बिंदूनामावली

अ.क्र.	प्रवर्ग	आरक्षणाची टक्केवारी	बिंदू क्रमांक
१	अनुसूचित जाती	६%	१, १७, ३५, ५३, ७९, ९६
२	अनुसूचित जमाती	५०%	२, ७, ९, ११, १३, १५, १९, २१, २३, २५, २६, २८, २९, ३१, ३३, ३४, ३७, ३९, ४१, ४२, ४३, ४५, ४७, ४९, ५०, ५१, ५४, ५५, ५७, ५९, ६१, ६३, ६५, ६७, ६९, ७१, ७३, ७५, ७७, ७८, ८१, ८३, ८५, ८७, ८९, ९१, ९३, ९५, ९७, ९९
३	विमुक्त जाती "अ"	१.५%	३
४	भटक्या जमाती "क"	१.५%	१०
५	भटक्या जमाती "ब"	१%	४
६	भटक्या जमाती "ड"	१%	२२
७	विशेष मागास प्रवर्ग	१%	३०
८	इतर मागास वर्ग	९%	५, १४, २७, ३८, ६०, ७०, ८२, ९०, ९८
९	आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक	५%	६, १८, ४६, ६६, ८६
१०	खुला	२४%	८, १२, १६, २०, २४, ३२, ३६, ४०, ४४, ४८, ५२, ५६, ५८, ६२, ६४, ६८, ७२, ७६, ८०, ८४, ८८, ९२, ९४, १००
एकूण		१००%	

परिशिष्ट-“ब”

अधिसूचित क्षेत्रामधील गावामध्ये जेथे अनुसूचित जमातीची लोकसंख्या २५% पेक्षा कमी आहे, अशा गावातील २५% पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यासाठी आरक्षण व बिंदूनामावली

अ.क्र.	प्रवर्ग	आरक्षणाची टक्केवारी	बिंदू क्रमांक
१	अनुसूचित जाती	१०%	१, १२, २१, २७, ३७, ५१, ६१, ६७, ७३, ९१
२	अनुसूचित जमाती	२५%	२, ९, १७, २३, २९, ३३, ३५, ४१, ४३, ४७, ४९, ५३, ५७, ५९, ६३, ६५, ६९, ७१, ७५, ७७, ८३, ८५, ८९, ९३, ९७
३	विमुक्त जाती “अ”	२%	३, ९५
४	भटक्या जमाती “ब”	२%	४, ४५
५	भटक्या जमाती “क”	३%	७, ३१, ९९
६	भटक्या जमाती “ड”	१.५%	११
७	विशेष मागास प्रवर्ग	१.५%	१५
			८७ आळीपाळीने (प्रथम भज-ड व नंतर विमाप्र या क्रमाने)
८	इतर मागास वर्ग	१४%	६, १३, १८, २४, ३०, ३६, ४२, ४८, ५४, ६०, ६६, ७२, ७८, ८४
९	आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक	७%	५, १९, २५, ३९, ५५, ७९, ८१
१०	खुला	३४%	८, १०, १४, १६, २०, २२, २६, २८, ३२, ३४, ३८, ४०, ४४, ४६, ५०, ५२, ५६, ५८, ६२, ६४, ६८, ७०, ७४, ७६, ८०, ८२, ८६, ८८, ९०, ९२, ९४, ९६, ९८, १००
	एकूण	१००%	